

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या.,
शिवाजीनगर, दहिवद, ता. शिरपूर, जि. धुळे या साखर
कारखान्याचे भाग खरेदी करण्यासाठी अनुसुधित
जमार्टीच्या सभासदांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुद्धीपत्रक क्र.ससाका-२००५/प्र.क्र १३६/का.३
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १ ऑक्टोबर, २००७.

बाबा :- १) शासन निर्णय क्र.ससाका-२००५/प्र.क्र १३६/का.३, दिनांक : २१ सप्टेंबर, २००७.
२) सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक यांदे पत्र
क्रमांक:-कझर(१) /१४५२/शिसाका/कर्ज/अनु/५० टक्के /०७/दिनांक:-२६.९.२००७.

शासन शुद्धीपत्रक :- आदिवासी विकास विभागाच्या दिनांक २१.९.२००७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ४ मध्ये " सह-निबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास) नाशिक यांनी वर उल्लेख केलेल्या अ.क्र.१ व २, सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयामधील अटी व शतीच्या अधीन राहुन उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद संबंधीत जिल्हा कोषागारातून आहरण करून शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, यांना अदा करावी." असे नमूद करण्यात आले होते. त्या ऐवजी पुढीलप्रमाणे वाचावे "जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांनी वर उल्लेख केलेल्या अनु.क्र.१ व २, सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयामधील अटी व शतीच्या अधीन राहुन उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद संबंधीत जिल्हा कोषागारातून आहरण करून शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, यांना अदा करावी. सदर तरतूद ही १६०७ आदिवासी सभासदांसाठी असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे --

<u>अनुदान</u>	<u>कर्ज</u>
१) जुन्या ६०७ सदस्यांना प्रत्येकी रु. १५०० या दराने	रु. ९,१०,५०० ९,१०,५००
२) नविन १००० सदस्यांना प्रत्येकी रु. ५००० या दराने	रु. २५,००,००० २५,००,०००
<u>एकूण -</u>	<u>रु. ३४,१०,५००/- ३४,१०,५००/-</u>

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७१००११३००४८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


 (सु. सा. चीपरी)
 कार्यासन अधिकारी

ग्रन्ति,

संघिव, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक.
सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.
महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार, जिल्हा, नंदुरबार.
जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, धुळे.
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/ धुळे.
कार्यकारी संचालक, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, दहिवद, ता. शिरपूर जि.
धुळे.
वित्त विभाग, (व्यय-२, १४ / अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई.
कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, (का.६/७) मंत्रालय, मुंबई.
माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
~~श्री. मंश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.~~
निवडनस्ती (का.३).